



आदिवासी विकास आयुष्यवातालाय महाराष्ट्र राज्य बांधिका  
आदिवासी विकास भवन, पहिला माळा, गाडकरीचौक, झुना आमारोड, नाशिक  
दुर्घटनी क्र. २५७५६१९, २३७१३८ फैब्रिक्स क्र. २५७९३०८  
ई-मेल:- [epatnik@yahoo.in](mailto:epatnik@yahoo.in) वेबसाईट:- [www.mahalaxmidb.gov.in](http://www.mahalaxmidb.gov.in)

## परिपत्रक

क्र. शाआशा-२०११/ प्र.क्र.२०/ का.६(५)

दिनांक :- ५ जानवारी २०१२.

प्रति,

- १) अपर आयुक्त,  
आदिवासी विकास,  
नाशिक/ ठारो/ अनरावती/ नागपूर.
- २) प्रकल्प अधिकारी,  
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,

(सदृ)

विषय :- राज्यातील सर्व शासकीय/ अनुदानित प्राथमिक व  
भाष्यमिक आश्रमशाळांमध्ये आनापान साधना वर्ग  
सुरु करण्यांबुद्धत.

संदर्भ :- शासन परिपत्रक क्र. अआशा-२०११/ प्र.क्र.३६६/ का.११.  
दिनांक २० ऑक्टोबर २०११.

उपरोक्त विषयावरील संदर्भीय शासन परिपत्रकाच्या अनुवंगाने कल्याणिणीत येते की, राज्यातील आदिवासी विकास विभागामार्फत आलविष्यात येणा-या सर्व शासकीय/ अनुदानित प्राथमिक व भाष्यमिक आश्रमशाळांमध्ये आनापान साधना वर्ग सुरु करण्यांबाबत शासनाने भाव्यता दिलेली आहे. सदर परिपत्रक पुढील प्रमाणे आहे.

विषयना रिसर्च हिस्टिट्यूट, घमगिरी, इगतपुरी जि. नाशिक या संस्थेमार्फत विविध कालावधीच्या निवासी विषयना शिवीराचे आयोजन संरथेच्या स्थानिक केंद्रामध्ये केले जाते. या संस्थेकडून राज्य शासनाच्या “यशदा” मा प्रशासकीय प्रशिक्षण केंद्रामध्ये देखिल वशस्वीरित्या आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे राज्यातील तसेच अन्य राज्यातील विविध काशगृहांमध्ये देखिल कैद्यांसाठी काही शिवीरे आयोजित करण्यांत येत आहेत. राज्याच्या सर्व प्रशासकीय कर्मचा-संघा विषयना च्या दहा दिभसांध्या शिवीरात भाग घेण्याची संबलपूर्वक अगोदरच देण्यांत आलेली आहे. ई शिवीरे गनाच्या एकाम्भेद्यारे विषय व आश्रमांमध्ये सकारात्मक संतळ घडवून आपांगासाठी अलंत लाभदायी उरल्याचे निवृत्तीनास आले आहे. मंबई महानगरपालिकेच्या व इतर शास्त्रांमध्ये अनेक धर्षणासुन आनापानाचे धर्म घालविण्याने विद्यार्थ्यांवर अत्यंत यांगते परिणाम दिसून आले आहेत.

आनुपान/ विषयना पद्धती ही विषयना साधना शिकण्याची पाहिली पायरी आहे. वालपाणी व पौंगळायस्थे, वाटणारी परिक्षेची विता, काळजी व ताणतालाव, मुले आनापान साधनेद्वारे अत्यंत आत्मविश्वासाने हाताळू शक्तात, याद्वारे स्वतःच्या अंतर्मनामध्ये डोकादून, विवाराना सकारात्मक घनदून, आत्मविश्वास आगृह करण रक्तःच्या आदार व विवारांवर प्रभुत्व विकविणे मुलांना शक्य होते.

हे प्रशिक्षण तीन टप्पांमध्ये देण्यांत येते. पहिल्या टप्पांमध्ये विद्यार्थी, हिंसा, चोरी, खोटे घोलणे, लैंगिक दुर्घटनाव व गादक पदार्थाचे सेवन इत्यादीपासुन दुर राहण्यासाठी प्रयत्नशील राहतात. हा या साधनेचा खुलासा आहे. या आदाणणामुळे विद्यार्थी स्वयंशासनाद्वारे स्वतःच्या अनियमित गत्तावर निर्यक्षण मिळविण्यात यशस्वी होतात. दुस-या टप्पांमध्ये मुले आनापान क्रियेद्वारे श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करतात. याद्वारे श्वासाची आत घेण्याची व बांधर जाण्याची नैसर्गिक क्रिया ते पूर्ण एकाग्रतेने अनुभवतात. तिस-या टप्पांमध्ये, आनापान क्रियेद्वारे अनुभवलेली भनेशाती व आलांद इतरांमध्ये प्रसारित करण्यांसाठी मेत्ता भायजा (मेत्री गाथना/ सर्वीषे भंगल व्हायें ही प्रेरणा) अनुभवतात.

जागृतता व सतर्कता वाढते, स्वयंशासन वृद्धीगत होते. सारणशक्ती वाढते, निर्णयक्षमता वाढते, आत्मविश्वास वृद्धीगत होतो. भिती, राग चीड, उदासिनता कमी होते, कार्यक्षमता वाढते, अभ्यास, खेळ व अन्य extra curricular activities मध्ये सहभाग वाढतो, असे निर्दर्शनास आलेले आहे. या साधन पद्धतीमध्ये कोणतेही धार्मिक व कर्मकांड अंतर्मुळ नसल्याने, तिचे आवरण, एका सुदृढ मानसिकतेच्या पिढीच्या निर्मितीसाठी अत्यावश्यक आहे. या सर्व बाबीचा विचार करून राज्यातील सर्व शासकीय/ अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळांमध्ये आनापान साधना वर्ग सुरु करण्यांत यावेत.

१. आनापान/ विषयना साधनेचे महत्त्व, तिचा मुलांच्या मानसिक जडण घडणीमध्ये/ वैयक्तिक विकासामध्ये होणारा उपयोग विचारात घेता, ही साधना राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये सुरु करणे अत्यंत आवश्यक आहे.

२. प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळांमध्ये इथता ५ वी से १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी आनापान साधना वर्ग सुरु करण्यांत यावेत. या कर्माचा कालावधी ५ ते ६ तासांचा असावा, यामध्ये मार्गदर्शन व सशाय यावर जास्तीत जास्त भर वैष्णोहं यावा.

३. हे साधना वर्ग वार्षातुन एकदा आवश्यकतेनुसार आश्रमशाळेच्या आदारामध्येच आयोजित करण्यांत यावेत. साधारणपणे ५० ते १०० मुलांच्या गटाचा एक वर्ग याप्रमाणे एका दिवसामध्ये दोन वर्गांचे नियोजन करण्यांत यावे.

४. या वर्गाराठी, शाळेचा हॉल किंवा काही यांगखोल्या निवडण्यांत याव्यात, वसण्याची व्यवस्था जमिनीदर सतरंज्या वा घटया अंथरुन करता येईल. योग्य सुसंवादासाठी धनिक्षेपकाची व्यवस्था देखिल आदृश्यकतेनुसार करावी. आवश्यकतेनुसार व गरजेनुसार साध्या व हलक्या भोजनाची व्यवस्था देखिल करावयास हरकत नाही, या सर्व सुविधा शाळेने उपलब्ध करून द्याव्यात.


५. आनापान साधना पूर्ण केल्यावर लिचा दैनंदिन सशाव होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये शाळेच्या सुरुवातीची १० मिनीटे आनापान साधना आयोजित करण्यासाठी राखुन ठेवण्यांत यावीत. त्यासाठी शाळेच्या वेळापत्रकात आवश्यक बदल करण्यांत यावेत.

६. आनापान साधना वर्ग सुरु करण्यासाठी, शाळेतील किमान एका शिक्षकाने १० दिवसांचा विषयना साधना वर्ग पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. तसेच शाळेतील इतर शिक्षकांना व शिक्षकेतर यर्मचा-यांना देखिल १० दिवसांचा विषयना वर्ग पूर्ण करण्यासाठी शाळेने प्रवृत्त करणे गरजेचे आहे.

७. सर्व शैक्षणिक उपक्रमातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांना, संपूर्ण रोद्या कालावधीमध्ये एकदा विषयना रिसर्च इन्स्टीट्युट, धम्मगिरी, इगतपुरी जिल्हा नाशिक या संघेतांफे आयोजित/ संचलित १० दिवसीय शिवीरास हजर राहण्यासाठी जाण्यायेण्याथा प्रवास कालावधी धरून १४ दिवस रजा कार्यालयीन कर्तव्य काल (On Duty) स्थापन देण्यात याची व याकरिता आवश्यक असलैले संबंधित विषयना केंद्राकडून प्राप्त झालेले उपस्थितीबाबतचे प्रमाणपत्र आपल्या कार्यालयास सादर करणे बंधनकारक असेल.

तरी उपरोक्त शासन परिषत्रकानुसार आश्रमशाळेतील इथता ५ वी से १० वीच्या वर्गात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी आनापान साधना वर्ग सुरु करण्यांच्या दृष्टीने प्रत्येक शाळेतील किमान एक शिक्षकाला या आनापान साधना वर्गाच्या प्रशिक्षणासाठी विषयना रिसर्च इन्स्टीट्युट धम्मगिरी, इगतपुरी जि. नाशिक या संस्थेमार्कत आयोजित करावे. त्यासाठी तेथील संस्थेसही संपर्क साधुन शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे कालबद्ध नियोजन करावे. तसेच शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आश्रमशाळेतील इथता ५ वी से १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी आनापान साधना वर्ग उपरोक्त परिषत्रकात दिल्याप्रमाणे नियमित सुरु करावे. व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आयुक्तालयास सादर करावा.

सोबत- संदर्भिय शासन निर्णयाची प्रत.

  
आयुक्त, आदिगासी विकास,  
महाराष्ट्र राज्य, नाशिककरिता.

प्रत-

मा. प्रधान राज्य, आदिगासी विकास, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.